

शेतक-यांना मिळणार फवारणी रक्षक किट : तहसीलदार यांच्या अध्यक्षतेत समिती गठित



(फोटो : जिल्हास्तरीय बैठकित उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशीया, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले)

दि. ५: किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतक-यांचा मृत्यु होणे. तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे उपाययोजनेचा भाग म्हणून बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना फवारणी रक्षक किट तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच किट वाटपासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेत तालुका स्तरावर समिती गठित करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशीया, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.एम. कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री.कळसाईत उपस्थित होते.

जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये किटकनाशकांच्या फवारणीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. अशा तालुक्यातील ग्राम पंचायतींना प्रती ग्रामपंचायत ५ फवारणी रक्षक किट पुरविण्यात यावे. तसेच इतर ग्राम पंचायतींना खबरदारीचा उपाय म्हणून प्रती ग्रामपंचायत २ फवारणीरक्षक किट पुरविण्यात यावे. यासाठी लागणारा आवश्यक निधी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेत बळीराजा चेतना अभियान समितीच्या खात्यामध्ये जमा असलेल्या लोकवर्गणीच्या निधीमधून पुरविण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.

तालुका स्तरावर फवारणी रक्षक किट वितरीत करण्याच्या कामाकरिता तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठित करण्यात यावी. तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, लेखाधिकारी (पं.स.) यांचा समावेश करण्यात यावा. अशा सूचनाही देण्यात आल्या. समितीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना पुरवावयाच्या फवारणीरक्षक किट खरेदी करण्याकरिता ग्रामपंचायतींना निधीचे वितरण करणे. ग्रामपंचायतींनी फवारणी रक्षक किटची खरेदी करून फवारणीकरिता किट दोन दिवसात उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गावातील कुठलाही शेतकरी फवारणी रक्षक किटशिवाय फवारणी करणार नाही, याची दक्षता समितीने घ्यावी. अशा सूचना देण्यात आल्या. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी मार्गदर्शन करणे, योग्य ते निर्देश देणे. तसेच सीएसआर चे माध्यमातून प्राप्त होणा-या संरक्षक किट्स सुध्दा कृषी विकास अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत वितरीत कराव्यात. याबाबतची कार्यवाही तालुकास्तरीय समितीने पार पाडावी.

ग्रामपंचायतींना पुरविण्यात आलेल्या किटची नोंदवहीमध्ये नोंद घेऊन ही किट फवारणीकरिता शेतक-यांना द्यावी. फवारणी झाल्यानंतर किट स्वच्छ करून इतर शेतक-यांना फवारणीकरिता उपलब्ध करून द्यावीत. तसेच गावातील कुठलाही शेतकरी फवारणी किट शिवाय फवारणी करणार नाही, याची दक्षता ग्रामस्तरीय समितीने घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.